

Date: August 16, 2024

To

BSE Limited,

NSE Limited,

Listing Department,

Listing Department,

P.J. Towers, Dalal Street,

Exchange Plaza, Plot No. C/1, G Block,

Mumbai - 400001.

BKC, Bandra (East), Mumbai - 400051

Scrip Code: 503101

NSE Code: MARATHON

Sub: Disclosure under Regulation 30 & 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 & Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we hereby enclose copies of the Newspaper publication of the Extract of Un-Audited Financial Results (Standalone & Consolidated) for the quarter ended June 2024; as approved by the Board of Directors of the Company in their meeting held on Wednesday, August 14, 2024 published in "Business Standard" (English Newspaper) and "Mumbai Lakshadeep" (Marathi Newspaper) on Thursday, August 15, 2024.

This is for your information and record.

Yours Truly,

Marathon Nextgen Realty Limited

YOGESH ASHOK Digitally signed by YOGESH ASHOK PATOLE Date: 2024.08.16 11:59:05 +05'30'

PATOLE /

Yogesh Patole

Company Secretary and Compliance Officer

Membership No.: A48777

PUBLIC NOTICE

All the concerned persons including bonafied residents, environmental groups, NGOs, and others ar hereby informed that the Ministry o Environment, Forest and Climate Change, New Delhi, has accorde Environmental Clearance to M/s. SAHAKAR BUILDERS AND DEVELOPERS, 204A, Western Edge II, off. W. E. Highway, Borival (E), Mumbai-400 066, Maharashtra for Proposed residential and commercial building known a VOGUE 77 on land bearing C.T.S NO. 920 of Village - PAHAD GOREGAON, Tal. & Dist -GOREGAON (W). EC Letter No EC24C3803MH5361465N, File No 21-51/2021-IA.III dated 18/07/2024. The copy of clearance letter is available with the Parivesl portal and may also be seen on the website of the Ministry o Environment and Forests a https://parivesh.nic.in/

M/s. SAHAKAR BUILDERS AND DEVELOPERS 204A, Western Edge I Off. W. E. Highway, Borivali (E), Mumbai - 400 066 Maharashtra

PUBLIC NOTICE

All the concerned persons including bonafied residents, environmenta groups, NGOs, and others are hereby informed that the Ministry of Environment, Forest and Climate Change, New Delhi, has accorded Environmental Clearance to M/s SAHAKAR BUILDERS AND DEVELOPERS, 204A, Western Edge II, off. W. E. Highway, Boriva (E), Mumbai-400 066., Maharashtra for Proposed residential and commercial building known as THE VIBE on land bearing C.T.S. No 89C of Kandivali, village Kandival (W), EC Letter No EC24C3803MH5805539N, File No 21-56/2024-IA.III dated 18/07/2024. The copy of clearance letter is available with the Parivesh portal and may also be seen on the website of the Ministry of Environment and Forests a https://parivesh.nic.in/ M/s. SAHAKAR BUILDERS

AND DEVELOPERS 204A, Western Edge II Off. W. E. Highway, Borivali (E) Mumbai - 400 066 Maharashtra

級VITS









VIDLI RESTAURANTS LIMITED

CIN No: L55101MH2007PLC173446

EXTRACT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED ON JUNE 30, 2024

Registered Office: Kamats Legacy, D-09, Eastern Business District, LBS Road, Bhandup West, Mumbai – 400078. Tel No: 7400058768 Website: www.kamatsindia.com Email ID: cs@kamatsindia.com

(₹ in Lacs except EPS)								
	Standalone				Consolidated			
Particulars Particulars	Quarter ended			Year ended	Quarter ended			Year ended
	30.06.2024 Reviewed	31.03.2024 Audited	30.06.2023 Reviewed	31.03.2024 Audited	30.06.2024 Reviewed	31.03.2024 Audited	30.06.2023 Reviewed	31.03.2024 Audited
Total Income	513.39	502.31	477.70	1,823.54	861.96	880.13	712.85	3,021.35
Net Profit/(Loss) before exceptional items and tax	5.72	5.07	45.65	107.12	23.25	26.78	84.07	249.34
Net Profit/(Loss) before tax (after exceptional items)	5.72	5.07	45.65	107.12	23.25	26.78	84.07	249.34
Net Profit/(Loss) for the period after tax	4.77	(5.68)	33.83	69.99	17.16	7.50	62.26	172.35
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other								
Comprehensive Income (after tax)]	5.58	(1.82)	32.31	73.23	17.66	11.05	61.14	174.35
Paid up equity share capital								

Note:

a) EPS Basic (Rs.)

1. The above standalone and consolidated results have been prepared in accordance with guidelines issued by Securities and Exchange Board of India ('SEBI') and th Indian Accounting Standards [Ind AS] prescribed under section 133 of the Companies Act, 2013.

1,185.50

(0.05)

(0.05)

1.082.50

0.31

0.31

1,185.50

783.81

0.64

0.62

1,185.50

0.14

0.14

1,185.50

0.07

0.06

The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the quarter ended 30th June, 2024, filed with the BSE Ltd. under Regulation 33 of th SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the above Financial Results is available on the Stock Exchange website www.bseindia.com and also on the Company's website www.kamatsindia.com

For and on behalf of the Board of Directors of **VIDLI RESTAURANTS LIMITED**

Dr. Vikram V. Kamat Managing Director DIN: 00556284

1.082.50

0.53

0.53

1,185.50

928.58

1.58

Place : Mumbai Date: 14th August, 2024

PUBLIC NOTICE NOTICE is hereby given that the Certificate(s for Equity 147 Shares face value Rs.10/

(face value of equity share Rs 10/- each)

Audited Balancesheet of the previous year

Reserve (excluding Revaluation Reserve) as shown in the

for Equity 147 Shares face value Rs.10/Dist. Nos. 22144408 to 22144554 Of
ABBOTT INDIA LTD. Standing in the name(s)
of GANAPATI HARI ANAOKAR & SARAL
GANAPATI ANAOKAR have been lost or
mislaid and I PRASAD GANPATRAO
ANAOKAR the undersigned have applied to
the Company to issue duplicate Certificate(s)
for the said shares. Any person who has a
claim in respect of the said shares should
lodge such claim with the Company at its
Registered Office. ABBOTT INDIA LTD, 3-4
CORPORATE PARK, SION-TROMBAY
ROAD, MUMBAI – 400071. within one month
from this date else the company will proceed from this date else the company will procee to issue duplicate Certificate(s). Date: 15/08/2024

Name of the Applicant PRASAD GANPATRAO ANAOKAR

केनरा बैंक Canara Bank 🕸	REGIONAL OFFICE, 1st Floor, DOSTI PIN- NACLE,Plot No 104 & 105, Road No 22, Near New Passport Office, Wagle Estate, Thane (West) 400604
REF: CB8358/BR0228/13-2/14/2024/	SM DATE: 18.07.2024

TO,
Mrs. Aarti amol Sable & Mr. Amol Rajendra Sable
Address 1: 14E/104, Vidhya Nikatan Chs , Chandivali Sangarsh Nagar,
Pawai, Andheri East, Mumbai-400072
Subject: Notice Under Section 13(2) of the Securitisation and

RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002 (SARFAESI ACT, 2002) READ WITH SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002 AS AMENDED FROM TIME TO TIME.

The undersigned being the authorized Officer of Canara bank, **THANE NAUPADA** (0228) branch (hereinafter referred to as "the secured creditor"), appointed under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security interest Act, 2002, (hereinafter referred as the "Act") do hereby issue this notice to you as under:That MRS.AARTI AMOL SABLE & MR.AMOL RAJENDRA SABLE) (hereinafter referred to as "THE BORROWER")have availed credit facility facilities stated in Schedule A hereunder and have entered into the security agreements in favour of secured creditor.

While availing the said credit facilities, you have expressly undertaken to repay the loan amount/s in accordance with the terms and conditions of the above mentioned

agreements. That , **MRS.AARTI AMOL SABLE & MR.AMOL RAJENDRA SABLE** (hereinafteı referred to as "the borrower") have guaranteed the payment on demand of all moneys and discharge all obligations and liabilities owing or incurred to the secured creditor by the borrower for credit facilities up to the limit of Rs. 9,00,000/-

(RUPEES NINE LAKHS ONLY) HOUSING LOAN & Rs.70,000 /- (RUPEES SEVENTY THOUSAND ONLY) VEHICLE LOAN with interest thereon.

You (The Person mentioned in Schedule B) are also entered in to agreements against the secured assets which are detailed in Schedule B hereunder. However, from 10/04/2024, the operation and conduct of the said financial assistance/ credit facilities have become irregular. The books of account maintained by the secured assets shows that the liability of the borrower towards the secured creditor as on date amounts to HOUSING LOAN A/C NO 02286300000003 LIABILITY RS 5,61,833.90/ & VEHICLE LOAN A/C NO 03501603000020 LIABILITY RS.20,852.21 /-the details of which together with the future interest rate are stated in schedule C hereunder. It is further stated that the borrower/Guarantor having failed to keep up with the terms of the above said agreement in clearing the dues of the secured creditor within the time given, and have beenevasive in settling the dues. The operation and conduct of the above said financial assistance/ credit facility having come to a standstill and as a consequence of the default committed in repayment of principal debt. Installment and interest thereon, the secured creditor was constrained to classify the debt as Non-Performing Asset (NPA) as on 17/07/2024 in accordance with the directives/guidelines relating to asset classification issued by the Reserve Bank of India.

The secured creditor to through this notice brings to your attention that the

borrower has failed and neglected to repay the said dues/ outstanding liabilities and hence hereby demand you under Section 13(2)of the Act, by issuing this notice to discharge in full the liabilities of the borrower as stated in Schedule C hereunder to the secured Creditor within 60 days from the date of receipt of this notice that you are also liable to pay future interest at the rate of 10.80% (8.80 % +2% penal interest) Per Annum for Account no.02286300000003 & 13.75% (11.75%) +2% penal interest) Per Annum for Account no. 03501603000020 together with al the security interest on the secured assets is duly registered with CERSAI with

cersal id-400026062337 and cersal registration date-29-12-2018.

Please take note of the fact that if you fail to repay to the secured creditor the aforesaid sum of HOUSING LOAN A/C NO 02286300000003 LIABILITY RS

5,61,833.90/- & VEHICLE LOAN A/C NO 03501603000020 LIABILITY RS.20,852.21 /- together with further interest and incidental expenses and costs as stated above in terms of this notice under Sec.13(2) of the Act, the secured creditor will exercise all or any of the rights detailed under sub-section (4) (a) and (b) of Section 13, the extract of which is given here below to convey the seriousness of this issue: 13(4)- In case the borrower/Guarantor fails to discharge liability in full within the period specified in sub section (2), the secured creditor may take recourse to one or

period specimen in subsection (2), the secured creation may take recourse to one of more of the following measures to recover his secured debt, namely; a)Take Possession of the secured assets of the Borrower/Guarantor including the right to transfer by way of lease, assignment or sale for realizing the secured asset; b)Take over the management of the business of the borrower including the right to transfer by way of lease, assignment or sale for realizing the secured asset: Provided that the right to transfer by way of lease, assignment or sale shall be exercised only where the substantial part of the business of the borrower is held

exercised only where the substantial part of the business of the buriness is ned as security for the debt; Provided further that where the management of the whole of the business or part of the business is severable, the secured creditor shall take over the managemen of such business of the borrower which is relatable to the security for the debt; And under other applicable provisions of the said Act.

Your attention is invited to provisions of sub section (8) of Section 13. in respect of time available, to redeem the secured assets You are also put on notice that in term of Section. 13(13) the borrower/ Guaranton

shall not transfer by way of sale, lease or otherwise the said secured assets detailed in Schedule B hereunder without obtaining written consent of the secured creditor. It is further brought to your notice that any contravention of this statutory injunction, restrain, as provided under the said act, is an offence and if for any reason, the secured assets are sold or leased out in the ordinary course of business, the sale proceeds or income realized shall be deposited with the secured creditor. In this regard you shall have to render proper accounts of such realization/income. This notice of Demand is without prejudice to and shall not be construed as waiver

of any other rights or remedies which the secured creditor may have including further demands for the sums found due and payable by you.

This is without prejudice to any other rights available to the secured creditor under

the Act and/or any other law in force.

Please comply with the demand under this notice and avoid all unpleasantness. In case of no-compliance, further needful action will be resorted to, holding you liable for all costs and consequence.

Thanking You. Yours Faithfully, AUTHORISED OFFICER

SCHEE	SCHEDULE A:- [DETAILS OF CREDIT FACILITY/IES AVAILED BY THE BORROWER]							
Serial No.	Loan A/C.number	Amount						
1.	0228630000003	HOUSING LOAN	12.12.2018	RS. 9,00,000/-				
2.	03501603000020	VEHICLE LOAN	01.10.2018	RS.70,000/-				
SCHEDULE B :- [DETAILS OF SECURITY ASSETS]								
SL	SI MOVABI F/IMMOVABI F							

	SCHEDULE B :- [DETAILS OF SECURITY ASSETS]
SL NO	MOVABLE/IMMOVABLE	Name Of The Title Holder
	FLAT NO.605,ADMEASURING 21SQ MT, BUILDING NO.E8/-/6 IN MHADA BUILDING MIRA ROAD BUILDING NO.E-8,E-9, SURVEY NO.50(P), 151(P), 226(P), 227(P), 228(P), 229(P), 230(P), VILLAGE MIRA BHAYANDER ,TALUKA AND DISTRICT -THANE	MRS.AARTI AMOL SABLE & MR.AMOL RAJENDRA SABLE

	DISTRICT -THANE							
SCHEDULE C:-[DETAILS OF LIABILITY AS ON DATE]								
Seria No.	Loan A/C.number	Nature Of Loan/ Limit	LIABILITY WIT INTEREST AS O DATE					
1.	0228630000003	HOUSING LOAN	RS.5,61,833.90	0/- 10.80%				
2.	03501603000020	VEHICLE LOAN	RS. 20,852.2	1/- 13.75%				

1,185.50

0.04

0.04

VIKSIT ENGINEERING LIMITED CIN: L99999MH1983PLCO29321

Regd. Off.: Room No. 1-2, Kapadia Chambers, 51 Bharuch Street, Masiid Bunder (E), Mumbai (MH.) - 400009

Extract of Un-audited Financial Result	ts for the Qu	ıarter Ende	ed 30th Jui	1e, 2024
			(Rs. in Lacs	except EPS
		Quarter ende	d	Year Ended
Particulars	30.06.2024	31.03.2024	30.06.2023	31.03.2024
	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
Total income from operations (Net)	-	139.64	-	139.64
Net Profit / (Loss) for the period				
(Before Tax, exceptional items)	(29.37)	(12.83)	(0.71)	(12.59)
Net Profit / (Loss) for the period before tax				
(After exceptional items / extraordinary items)	(29.37)	(95.51)	(0.71)	(95.28)
Net Profit / (Loss) for the period after tax				
(After exceptional /extraordinary items)	(29.45)	(95.86)	(0.71)	(95.63)
Total Comprehensive Income for the period				
[Comprising Profit/(Loss) for the period (after tax)				
and Other Comprehensive Income (after Tax)]	(29.45)	(95.86)	(0.71)	(95.63)
Equity Share Capital	24.90	24.90	24.90	24.90
Reserves (excluding Revaluation Reserve)				
as shown in the Audited Balance Sheet	-	-	-	(126.02)
Earnings Per Share (of Rs. 10/- each)				
(for continuing and discontinued operations)				
1. Basic:	(11.83)	(38.50)	(0.28)	(38.41)
2. Diluted:	(11.83)	(38.50)	(0.28)	(38.41

The aforesaid is an extract of the detailed format of Un-audited Financial Results for the quarter ended 30th June 2024 filed with the stock exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Un-audited Financial Results is available on the stock exchange website and Company's website i.e. www.bseindia.com. and www.viksit.in.

For Viksit Engineering Limited (Company Under Corporate Insolvency Resolution Process) Dinesh Kumar Deora (Resolution Professional

Date: 13th August, 2024 (IBBI Reg. No. IBBI/IPA-002/IP-N00958/2020-21/13041) Place : Mumbai

SANRHEA

SANRHEA TECHNICAL TEXTILES LIMITED

CIN: L17110GJ1983PLC006309

Regd Office: Parshwanath Chambers, 2nd Floor, Nr. New RBI, Income Tax, Ahmedabad - 380 014. Phone: (02764) 225204 E-mail: sanrhea@gmail.com Website: www.sanrhea.com

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED ON 30/06/2024 (Rs. In Lakhs Except EPS)

(RS. In Lakins Except E							
		Quarter Ended					
Sr. No.	Particulars	30.06.2024	30.06.2023	31.03.2024			
110.		Unaudited	Unaudited	Audited			
1	Total Income from operations	1692.55	1739.18	6826.09			
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	132.38	78.69	700.15			
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after	132.30	70.09	700.13			
	Exceptional and/or Extraordinary items)	132.38	78.69	700.15			
4	Net Profit / (Loss) for the period after tax						
	(after Exceptional and/or Extraordinary items)	95.51	58.15	520.06			
5	Total Comprehensive Income for the period [Comprising						
	Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	93.70	57.43	512.82			
6	Equity Share Capital	500.00	500.00	500.00			
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in		2.0100				
	the Audited Balance Sheet of the previous year	-	-	1642.10			
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing						
	and discontinued operations)						
	(a) Basic	1.91	1.16	10.40			
	(b) Diluted	1.91	1.16	10.40			

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange website www.bseindia.com and on Company's website www.sanrhea.com.

For SANRHEA TECHNICAL TEXTILES LIMITED

Place: Ahmedabad Date: 13.08.2024

Sd/-**Tushar Patel (Managing Director)** DIN: 00031632

CITADEL REALTY AND DEVELOPERS LIMITED

CIN: L21010MH1960PLC011764

Registered Office: Futurex, N.M. Joshi Marg, Lower Parel (West), Mumbai 400013 Tel: 9122-67248484 Fax: 9122-67728408 E-mail: citadel@marathonrealty.com Website: www.citadelrealty.in

Extract of Un-Audited Financial Results for the Quarter 30th June, 2024

			Standalone		Consolidated			
Sr. No.	Particulars	Quarter ended 30 June 2024 Un-Audited	Year ended 31 March 2024 Audited	Quarter ended 30 June 2023 Un-Audited	Quarter ended 30 June 2024 Un-Audited	Year ended 31 March 2024 Audited	Quarter ended 30 June 2023 Un-Audited	
1	Total revenue from operations	88.33	317.10	78.84	88.33	317.10	78.84	
2	Other Income	•	٠	٠	١		•	
3	Net Profit/(Loss) for the period (before tax and Exceptional items)	41.89	152.70	40.80	41.89	152.70	40.80	
4	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional items)	41.89	152.70	40.80	41.89	152.70	40.80	
5	Net Profit/(Loss) for the period After Tax	31.00	113.00	30.19	31.00	113.00	30.19	
6	Share of Profit From partnership firm	0.88	0.98	0.98	(0.47)	1.72	(1.54)	
7	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	31.88	113.98	31.17	30.53	114.72	28.65	
8	Equity Share Capital	789.22	789.22	789.22	789.22	789.22	789.22	
9	Earning Per Share (of Rs10/-each)						, and the second	
	a) Basic EPS	0.40	1.44	0.39	0.39	1.45	0.36	
	b) Diluted EPS	0.40	1.44	0.39	0.39	1.45	0.36	

The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter ended June 30, 2024 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financia Results for the quarter ended June 30, 2024 are available on the Stock Exchange website, www.bseindia.com and the Company website. www.citadelrealtv.in For CITADEL REALTY AND DEVELOPERS LIMITED

Place : Mumbai Date : August 13, 2024

Nilesh Dan Executive Directo (DIN:- 00199785)

MARATHON NEXTGEN REALTY LIMITED

Regd.Office : Marathon Futurex, N.M. Joshi Marg, Lower Parel (West), Mumbai 400 013. CIN - L65990MH1978PLC020080

Tel: 9122-67248484 Fax: 9122-67728408 E-mail: cs@marathonnextgen.com Website: www.marathonnextgen.com **Extract of Un-Audited Financial Results for the Quarter ended** June 30, 2024

(Rs. in lakhs - Except EPS)

	(norm tallio Except						
			Standalone			Condolidated	
Sr.		Quarter Ended	Year Ended	Quarter Ended	Quarter Ended	Year Ended	Quarter Ended
No.	Particulars	June 30,2024	March 31,2024	June 30,2023	June 30,2024	March 31,2024	June 30,2023
		Un-Audited	Audited (Restated)	Un-Audited (Restated)	Un-Audited	Audited	Un-Audited
1	Total revenue from operations	7,607.46	34,480.73	9,005.49	16,221.22	70,461.50	20,975.68
2	Other Income	635.71	1,925.90	511.52	1,084.48	4,122.49	974.33
3	Net Profit/(Loss) for the period (before tax and Exceptional items)	2,495.63	12,137.10	3,221.75	4,407.51	18,015.39	4,508.51
4	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional items)	2,495.63	12,137.10	3,221.75	4,407.51	18,015.39	4,508.51
5	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional items)	1,847.89	8,964.22	2,431.27	3,273.96	13,372.41	3,379.77
6	Share of Profit From partnership firm	505.85	4,593.13	1,087.61	505.85	3,505.51	927.90
7	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	2,353.44	13,556.15	3,516.28	3,779.39	16,878.51	4,303.37
8	Equity Share Capital	2,560.41	2,558.56	2,318.56	2,560.41	2,558.56	2,318.56
9	Earning Per Share (of Rs. 5/-each) (for continuing and discontinued operations)						
	a) Basic	4.60	28.05	7.59	7.22	34.43	9.11
	b) Diluted	4.59	26.47	7.18	7.21	32.50	8.62
Note:							

Place: Mumbai

Date : August 14, 2024

- The above results were reviewed by the Audit Committee and take on record by the Board of Directors at their meeting held on August 14,2024.
- The above extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available of the Stock Exchange website www.bseindia.com, www.nseindia.com and Company's website

For MARATHON NEXTGEN REALTY LTD

CHETAN R SHAH CHAIRMAN AND MANAGING DIRECTOR (DIN: 00135296)

Registered office: "Sri Krishna" 805/806, Opp. Laxmi Industrial Estate, New Link Road, Andheri West, Mumbai MH 400053 IN Corporate Office: MZ – 1 & 2, Starlit Tower, 29, Y N Road, Indore MP 452001 IN Ph.: + 91-22- 46082299 & + 91-731- 4041485 ● E-mail: shrikrishnaelectra@hotmail.
Website: https://shrikrishnadevconlimited.com ● CIN: L67190MH1993PLC075295

EXTRACT FROM THE UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS

FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2024 Standalone Consolidated Year Ended Year Ended **Quarter Ended** Quarter Ended **Particulars**
 June
 March 30, 2024
 June 31, 2024
 June 30, 2023
 March 31, 2024
 June 31, 2024
 March 31, 2024
 June 31, 2024
 March 31, 2024
 June 31, 2024
 March 31, 2024
 1. Total Income from Operations 666.80 670.32 652.30 2545.10 666.80 670.32 652.30 2545.10 Net Profit/(Loss) for the period (before tax, 172.96 236.60 185.74 644.38 172.96 236.60 185.74 644.38 exceptional and/ or extraordinary Items) 644.38 Net Profit/(Loss) for the period before Tax 172.96 185.7 185.7 (after exceptional and/ or extraordinary Items 4. Net Profit/(Loss) for the period after Tax 444.92 129.5 132.26 444.92 129.5 132.26 139.00 139.00 (after exceptional and/ or extraordinary Items 5. Total Comprehensive Income (loss) 129.59 139.00 444.9 129.59 132.26 139.00 444.92 132.26 for the period 6. Paid-up Equity Share Capital (face value of 2,800.00 2,800.00 2,800.00 2.800.00 2,800.00 2.800.00 2.800.00 2.800.00 the share Rs.10/- each) Reserves (excluding revaluation reserve) 5366.30 5366.30 as shown in the Audited Balance Sheet of previous year (other equity) Earnings Per Share (EPS) (not annualised) face value of Rs. 10/- each: . Basic EPS: 0.47 0.50 1.59 0.50 1.59

2. Diluted EPS

1. The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the Quarter ended June 30, 2024 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results is available on the BSE Limited's website i.e. https://www.bseindia.com/ and also on the company's website i.e. On behalf of the Board of Directors For Shri Krishna Devcon Limited Sd/ttps://shrikrishnadevconlimited.com/

Place : Indore Date : 13-08-2024

Sunil Kumar Jain, Managing Directo

SYNERGY GREEN INDUSTRIES LIMITED CIN: L27100PN2010PLC137493

392, E Ward, Shahupuri, Assembly Road, Kolhapur - 416001.

Tel: (0231) 2658375 Email: nmm@synergygreenind.com Website: www.synergygreenind.com

Extract of Statement of Unaudited Financial Results for the three months ended on June 30, 2024

(Rs. In Lakhs except earning per share data) Quarter Ended

			Year Ended		
Sr. No.	Particulars	30.06.2024	31.03.2024	30.06.2023	31.03.2024
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
1	Total income from operations	7,905.63	8,331.92	8,420.05	32,812.70
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax and Exceptional items)	407.19	403.34	364.59	1,565.56
3	Net Profit /(Loss) for the period before tax (after Exceptional items)	407.19	403.34	364.59	1,565.56
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional items)	295.18	325.40	248.86	1,156.24
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	295.65	326.26	250.89	1,158.13
6	Equity Share Capital	1,413.00	1,413.00	1,413.00	1,413.00
7	Other equity excluding Revaluation Reserves	-			3,256.33
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for Continuing and discontinued of operations) 1. Basic: 2. Diluted:	2.09	2.30	1.76	8.18

Notes:

Place: Kolhapur

Dated: 14/08/2024

- The above unaudited financial results have been reviewed by the Audit Committee and subsequently approved by the Board of Directors of the Company at their respective meetings held on August 14, 2024. The Statutory Auditors have carried out the Limited Review for the quarter ended June 30, 2024 pursuant to the Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended.
- The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter ended June 30, 2024 filed with the stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended. The full formats of Ouarterly financial results are available on the Stock Exchange of BSE at www.bseindia.com, NSE at www.nseindia.com and on company's website at www.synergygreenind.com.

For and on behalf of the Board of Directors Sd/-

> Sachin R. Shirgaokar Chairman & Managing Director DIN:00254442

SHREE SALASAR INVESTMENTS LIMITED

(Regd. Office: 404, Niranjan, 99 Marine Drive, Marine Lines, Mumbai - 400 002) Email Id: vistaurban@gmail.com Website: www.shreesalasar.in Clin No. : L65990MH1980PLC023228
Tel No. : 022-22852797 Fax No. : 022-66324648

Extract of Unaudited Financial Results for the Quarter ended 30th June, 2024

	Stan	dalone	Consc	Consolidated		
PARTICULARS	Quarter ended 30.06.2024	Quarter ended 30.06.2023	Quarter ended 30.06.2024	Quarter ended 30.06.2023		
	(unaudited)	(unaudited)	(unaudited)	unaudited)		
Total Income from operations (net)	56.10	13.83	707.40	597.08		
Net profit/(Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items*)	50.94	7.53	61.79	27.99		
Net profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items*)	50.94	7.53	61.79	27.99		
Net profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items*)	45.82	5.63	42.18	13.79		
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	45.82	5.63	42.18	13.79		
Equity Share Capital	590.20	590.20	590.20	590.20		
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-				
Earnings Per Share (of Rs. 10/– each) (for continuing and discontinued operations) -						
(a) Basic	0.78	0.10	0.71	0.23		
(b) Diluted	0.78	0.10	0.71	0.23		

The above is an extract of the detailed format of Quarter ended June 30,2024, filed with the Sto. Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of Quarterly Financial Results are available on the stock Exchange Websites www.bseindia.com and on the company's website www.sajaydevelopers.com The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board

Directors at their meeting held on August 14, 2024 The results of the Quarter ended June 2024 are in compliance with Indian Accounting Standard

(Ind AS) notified by Ministry of Corporate Affairs.

For Shree Salasar Investments Limited

Shailesh Hingarh Managing Director (DIN No : 00166916) Date: 14.08.2024



LASA SUPERGENERICS LIMITED

CIN: L24233MH2016PLC274202 Registered office: Plot no. C-4, C-4/1, MIDC Lote Parshuram Industrial Area, Tal -Khe, d, Ratnagiri, Khed, Maharashtra, India,415722 Website: www.lasalabs.com; Email: cs@lasalabs.com

Statement of Unaudited Financial Results for Quarter ended 30th June, 2024

Carlo, 2024 (HS.III Lak						
	Quart	Quarter ended				
Particulars	30,06,2024	31.03.2024	30.06.2023	31.03.2024		
	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)		
1. INCOME	,					
a. Revenue from Operations	3,083.55	2,281.63	3,055.60	10,433.50		
b. Other Income	0.47	0.79	0.39	9.93		
Total Income	3,084.02	2,282,41	3,055.98	10,443.43		
2. Expenses						
a. Cost of Materials consumed	2,030.42	1,903.64	2,220.46	7,928.17		
b. Cost of Traded Goods	-	-	-	-		
c. Change in Inventories of Finished Goods, Work-in-Progress	176.47	(56.06)	(189.95)	(406.41)		
d. Employee benefits expenses	161.65	150.84	169.27	634.18		
e. Finance costs (Bank Charges)	87.15	56.02	37.32	193.19		
f. Depreciation & amortizations expenses	279.35	266.13	265.03	1,067.26		
g. Other Expenses	535.30	681.29	450.78	2,060.98		
Total Expenses (a to g)	3,270.33	3,001.85	2,952.91	11,477.37		
Exceptional Items	-	877.32		877.32		
3. Profit / (Loss) before tax (1-2)	(186.31)	(1,596.75)	103.07	(1,911.25)		
4. Tax expense						
Current Tax	-	-	-	-		
Deferred Tax	86.85	(66.74)	598.03	261.81		
Short / Excess income tax provision for earlier years	-	-	-	-		
5. Net Profit / (Loss) after tax (3-4)	(273.16)	(1,530.01)	(494.96)	(2,173.06)		
6. Other Comprehensive Income						
Items that will not be reclassified into Profit or Loss						
 Remeasurement of Defined Benefit Plans (Net of tax) 	-	11.54	-	11.54		
7. Total Comprehensive Income for the year (after tax) (5+6)	(273.16)	(1,518.47)	(494.96)	(2,161.52)		
8. Paid-up Equity Share Capital (Face Value of Re. 10 /- each)	5,010.12	5,010.12	5,010.12	5,010.12		
10. Earnings per Equity Share (of Rs. 10/- each)						
(a) Basic	(0.55)	(3.05)	(0.99)	(4.34)		
(b) Diluted	(0.55)	(3.05)	(0.99)	(4.34)		
Notes:						

These interim condensed financial statements are prepared in accordance with Indian Accounting Standard Inese interim condensed inancial statements are prepared in accordance with Indian Accounting Standard (Ind AS) 34 Interim Financial Reporting, under the historical cost convention on accrual basis except for certain financial instruments which are measured at fair values, the provisions of the Companies Act, 2013 ("the Act") (to the extent notified) and guidelines issued by the Securities and Exchange Board of India (SEBI). Accordingly, these interim condensed financial statements do not include all the information required for a complete set of financial statements. These interim condensed financial statements should be read in conjunction with the financial statements and related notes included in the Company's Annual Report for the year ended March 31, 2023. The Ind AS are prescribed under Section 133 of the Act read with Rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Bules. 2015 and relevant amendment rules issued thereafter. (Indian Accounting Standards) Rules, 2015 and relevant amendment rules issued therea

The Above Financial Results were reviewed by the audit committee of the board on 14th Aug 2024 and approved by the Board of Directors of the company at their meeting held on same date. The Statutory auditors have expressed on unmodified opinion. The auditors report has been filed with stock exchange and is available or the company's website. The Financial results have been prepared in accoradance with Ind AS notified unde the Companies (Accounting Standards) Rule, 2015.

Finance Cost includes Rs.42,01,493/- provision for Interest on alleged ECB Loan (Which is Disputed) as pel IND AS.

The bank balance confirmation of bank accounts having book balance of Rupees 3.89 Lacs as on 30-06-2024 & Fixed deposits confirmation of book balance of Rupees 10.89 Lacs as on 30-06-2024 could not be obtained as these accounts and fixed deposits are in dormant status.

The Company has single business segment i.e. Active Pharmaceutical Ingredients (API), therefore, in the context of Ind As 108, disclosure of segement information is not applicable.

Figures of previous period have been re-grouped / reclassified wherever necessary, to confirm to this period's

By order of the Board of Directors For Lasa Supergenerics Limite

Omkar Herlekar

Chairman & ManagingDirector

(DIN No. 01587154)

Date: 14th August 2024

Place: Mumbai

चद्रपूर मनपा व

विक्री

मूर्तिकार संघामार्फत गणेशमुर्ती प्रदर्शन व

चंद्रपूर, दि.१४ : यंदा

स्थानिक चांदा क्लब येथे म

हानगर पालिका व मूर्तिकार

प्रदर्शन व विक्री तसेच पूजा

व सजावट साहित्य विक्री मेळावा लागणार आहे. ४ ते ६ सप्टेंबर दरम्यान स्टॉल्स लागणार असून सर्वांना मूर्तीं विक्रीसाठी परवानगी आवश्यक राहणार आहे. दरम्यान फूटपाथवर मूर्ती व साहित्य विक्रीस बंदी राहणार आहे. आगामी गणेशोत्सव काळात शहरातील मुख्य रस्त्यांवर मुर्ती खरेदीसाठी होणारी गर्दी पाहता रहदारीस अडथळा होऊ नये यादृष्टीने मूर्तिकारांना चांदा क्लब येथे व्यवस्था करून दिली जाणार असून पर्यायी व्यवस्था झाल्याने उत्सव काळात

वाहतुक व्यवस्था सुरळीत

ठेवण्यास मदत मिळणार

सभागृहात गणेश मंडळे व म

ूर्तीकार संघटनांशी झालेल्या

चर्चेनुसार ४ ते ६ सप्टेंबर

दरम्यान चांदा क्लब येथे

गणेशमुर्ती प्रदर्शन व विक्री

केंद्र सुरु केले जाणार आहे.

आहे. नुकतीच मनपा

संघामार्फत गणेशमूर्ती



क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस लिमिटेड

(यापूर्वीची ओळख क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड) **नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता :** क्रिस्टल हाऊस १५ए १७, शिवाजी फोर्ट सी एच एस डंकनस कॉजवे रोड, मुंबई ४०० ०२२, महाराष्ट्र, भारत, दूरध्वनी क्रमांक : ०२२ ४७४७ १२३४

सीआयएन: L74920MH2000PLC129827 संकेतस्थळ : www.krystal-group.com ई मेल : company.secretarykrystal-group.com

व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) आणि अन्य मान्यताप्राप्त दृकश्राव्य माध्यमे (ओएव्हीएम) यांच्या माध्यमातून होणाऱ्या २३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सभासदांना सूचना आणि अंतिम लाभांशाकरिता रेकॉर्ड तारखेची माहिती

यदारे कळविण्यात येते की. कंपनीची २३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार. दिनांक १६ सप्टेंबर २०२४ रोजी दपारी २.३० वाजता भारतीय प्रमाण वेळेनुसार व्हीसी/ओएव्हीएम यांच्या माध्यमातून, कंपनी कायदा २०१३ च्या लागू असलेल्या तरतुदी तसेच त्या अंतर्गत बनविण्यात आलेले विविध नियम यांच्या अनुसार आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिकेशन्स अँड डिस्लोजर रिकायरमेंट) अधिनियम २०१५ तसेच त्यासह वाचा यासंदर्भात कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय (एमसीए) यांनी जारी केलेली तसेच लाग असलेली परिपत्रके आणि सेक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) यांनी या संदर्भात जारी केलेली परिपत्रके यांच्या अनुसार वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या विषयांच्या अनुरूप घेण्यात येणार आहे.

वार्षिक सर्वसाधारण सभेची सचना तसेच त्यासह वित्तीय वर्ष २०२३-२४ करिताचा वार्षिक अहवाल इलेक्टॉनिक माध्यमातन कंपनीच्या अशा सर्व सभासदांना पाठविण्यात येणार आहे. ज्या सभासदांचे : मेल तपशील कंपनी राजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्स्फर एजंट, डिपॉझिटरी पार्टीसिपन्ट्स यांच्याकडे नोंदणीकृत आहेत. वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२३ २४ करिता वार्षिक अहवाल कंपनींचे संकेतस्थळ <u>www.krystal-group.com</u> येथे तसेच स्टॉक एक्सचेंज संकेत स्थळे म्हणजेच बीएसई लिमिटेड यांचे संकेतस्थळ <u>www.bseindia.com</u> आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड यांचे संकेत स्थळ <u>www.nseindia.com</u> येथे आणि एनएसडीएल यांचे संकेतस्थळ <u>https://evoting.nsdl.com</u> येथे उपलब्ध करून देण्यात येणार आहे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेला केवळ व्हीसी किंवा ओवीएम या सविधेच्या माध्यमातन उपस्थित राह शकतात किंवा वार्षिक सर्वसाधारण सभेचे थेट प्रक्षेपण https:// evoting.nsdl.com येथे पाह शकतात. वार्षिक सर्वसाधारण सभेत सहभाग घेण्याच्या संदर्भातील सर्व त्या _____ सूचना वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत देण्यात आल्या आहेत. जे सभासद व्हीसी आणि ओएव्हीएम चे कलम १०३ च्या तरतदींच्या अनसार गणसंख्या निर्धारित करण्यासाठी गहीत धरण्यात येणार आहे.

ज्या सभासदांकडे कंपनीचे समभाग प्रत्यक्ष स्वरूपात आहेत आणि ज्यांनी आपल्या ई मेल तपशिलाची नोंदणी अद्याप केलेली नाही, असे सभासद आपले ईमेल तपशिलाची नोंदणी तसेच आपला मोबाईल क्रमांक यांची नोंदणी कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट यांच्याकडे आय एस आर १ फॉर्म, आय एस आर २ फॉर्म आणि एसएच १३ (जो कंपनीचे संकेतस्थळ www.krystal-group.com येथे उपलब्ध आहे) तसेच सदरील अर्जात नमूद करण्यात आलेली परिशिष्टे यांच्यासह लिंक इन टाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, सी १०१, २४७) पार्के, एल बी एस मार्ग, विक्रोळी, पश्चिम मुंबई, ४०० ०८३ येथे सादर करू शकतात. समभाग धारक सदरील फॉर्म rnt.helpdesklinkintime.co.in येथे सादर करू शकतात. ज्या सभासदांकडे कंपनीचे समभाग डिमॅट स्वरूपात आहेत त्यांना आवाहन करण्यात येते की त्यांनी आपले संबंधित डिपॉझिटरी पार्टीसिपन्स यांच्याशी ई मेल तपशील आणि मोबाईल क्रमांक अद्यावत करण्यासाठी संपर्क साधावा. या माध्यमातून समभागधारकांना वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२३ २४ करिताचा वार्षिक अहवाल यांच्या डलेक्टॉनिक प्रति प्राप्त करणे शक्य होईल.

वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद करण्यात आलेल्या सर्व त्या विषयावर दूरस्थ इ मतदान पद्धतीने इलेक्ट्रॉनिकली मतदान करण्याची संधी सभासदांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. ज्या सभासदांकडे कंपनीचे समभाग डिमॅट स्वरूपात आहेत किंवा प्रत्यक्ष स्वरूपात आहेत आणि ज्या सभासदांनी आपल्या ई-मेल तपशिलाची नोंदणी केलेली नाही. अशा सभासदांसाठी दरस्थ ई-मतदान पद्धतीने मतदान करण्याच्या प्रक्रियेच्या तपशील वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत देण्यात आला आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेच्या ठिकाणी देखील ई मतदान सुविधा उपलब्ध करूने देण्यात येणार आहे. जे सभासद वार्षिक सर्वसाधार सभेला उपस्थित राहतील आणि ज्यांनी दरस्थ ई-मतदान पद्धतीने मतदानाचा हक बजावलेला नाही. असे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान ई-मतदान पद्धतीने मतदान करण्यासाठी पात्र असतील.

कंपनीच्या संचालक मंडळाने त्यांच्या दिनांक २७ मे २०२४ रोजी झालेल्या बैठकीत अंतिम लाभांश रुपये १.५०/- प्रति समभाग, ज्याचे दर्शनी मूल्य रुपये दहा आहे याप्रमाणे शिफारस केली आहे आणि ही शिफारस ३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी करण्यात आलेली आहे. प्रस्तावित अंतिम लाभांश प्राप्त करण्यासाठी सभासदांची पात्रता निर्धारित करण्याकरिता कंपनीने सोमवार दिनांक २ सप्टेंबर २०२४ ही तारीख रेकॉर्ड तारीख म्हणून निश्चित केली आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांनी मान्यता दिल्यास अंतिम लाभांश अशा सभासदांना इलेक्टॉनिकली त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे ज्या सभासदांनी आपल्या बँक खाते तपशील. लाभांश प्राप्त करण्याकरिता अद्ययावत केलेले आहेत

सेबी यांनी मास्टर परिपत्रक क्रमांक सेबी/एचओ/एमआयआरएसडी/पीओडी -१/पी/ सीआयआर/२०२४/३७ दिनांक ७ मे २०२४ च्या अनुसार १ एप्रिल २०२४ पासून, ज्या सभासदांकडे प्रतिभती प्रत्यक्ष स्वरूपात आहेत अशा सभासदांना जाहीर झालेला लाभांश केवळ इलेक्ट्रॉनिक माध्यमातन अदा करणे दिनांक १ एप्रिल २०२४ पासून सक्तीचे केले आहे. ही अदायगी समभाग धारकांनी त्यांचा पेन कार्ड तपशील, संपर्क तपशील, टपाली पत्ता, पिन कोड आणि मोबाईल क्रमांक, बँक खाते तपशील, नमुना स्वाक्षरी केवायसी) आणि नामनिर्देशनाचा पर्याय सादर केल्यानंतरच करता येणार आहे. वरील प्रमाणे नमूद करण्यात आलेल्या सेबी परिपत्रकाच्या अनसार ज्या सभासदांकडे समभाग प्रत्यक्ष स्वरूपात आहेत त्यांनी कृपया नोंद घ्यावी की भविष्यातील लाभांश जो त्यांच्या समभागधारणेच्या संदर्भात आहे तो, त्यांनी केवायसी . पपशील आणि नामनिर्देशन न केल्यास तसेच संबंधित तपशील आरटीए यांच्याकडे अद्यावत न केल्यास थांबवन ठेवण्यात येणार आहे. लाभांश प्राप्त करण्यातील दिरंगाई टाळण्यासाठी समभाग धारकांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी आपला बँक तपशील आपल्या डिपॉझिटरी पार्टीसीपंट्रस त्यांच्याकडे अद्ययावत करून घ्यावा जर समभाग डिमॅट स्वरूपात असतील तर आणि समभाग प्रत्यक्ष स्वरूपात असतील तर सदरील तपशील लिंक इन टाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे अद्ययावत करून घ्यावा.

प्राप्तिकर कायदा १९६१ च्या तरतदींच्या अनसार लाभांशाचे उत्पन्न हे सभासदांसाठी करपात्र उत्पन्न असणार आहे आणि त्यामुळे कंपनीला सभासदांना दिलेल्या लाभांशावर मूलस्रोतातून कर कपात (टीडीएस) करणे आणि ती विहित दराने करणे आवश्यक आहे. तसेच प्राप्तिकर कायदा १९६१ चे कलम २६ एबी च्या तरतृदींच्या अनुसार विशिष्ट व्यक्तींसाठी, ज्यांची व्याख्या सदरील कलमाच्या तरतृदींच्या अनुसार करण्यात आली आहे. त्यांच्याकरिता अधिक दराने कर कपात करणे आवश्यक आहे. टीडीएसच्या संदर्भातील आवश्यकतांची पूर्तता करण्यासाठी सभासदांना आवाहन करण्यात येते की त्यांनी आपला निवासी पत्ता, पॅन कार्ड तपशील आणि प्रवर्ग आपल्या डिपॉझिटरी पार्टीसिपंटस यांच्याकडे सादर करावा जर समभाग डिमॅट स्वरूपात असतील तर. आणि समभाग प्रत्यक्ष स्वरूपात असतील तर सदरील तपशील कंपनी किंवा रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट यांच्याकडे नोंदणीकृत करून घ्यावा. समभाग धारकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी टीडीएसच्या संदर्भातील कागदपत्रे लिंक <u>https://liiplweb.linkintime.co.in /formsreg /</u> submission-of-form-15g-15h.html येथे २२ ऑगस्ट २०२४ रोजी भारतीय प्रमाण वेळेच्या अनुसा पंध्याकाळी पाच पर्यंत अद्यावत करावी

टीडीएस चा दर हा समभाग धारकांच्या निवासी सद्यस्थितीवर आधारित असेल आणि त्याच आधारावर तो बदलता असेल तसेच तो त्यांनी सादर केलेली कागदपत्रे आणि कंपनीला प्राप्त झालेली कागदपत्रे यांच्यावर देखील अवलंबून असेल. त्यामुळे वरील प्रमाणे नमूद करण्यात आलेला अंतिम लाभांश, लागू असलेल्या दराने टीडीएस ची कपात केल्यानंतर अदा करण्यात येईल.

ही सुचना लागू असलेली परिपत्रके जी कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय यांनी जारी केली आहेत तसेच सिक्युरिटीज अँडे एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया यांनी जारी केलेल्या परिपत्रकांच्या अनुसार सभासदांच्य

माहितीसाठी आणि हितासाठी कंपनीकडून जारी करण्यात येत आहे. क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस लिमिटेड यांच्या करिता

सही/-स्तती मास् कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी स्थळ : मुंबई दिनांक : १४ ऑगस्ट, २०२४

नोंदणी कार्यालय: ५१/५२, फ्री प्रेस हाऊस, नरिमन पॉईंट, मुंबई-४०० ०२^० दूर. क्र.: ०२२-२२८३ ३३५५/६१५४ ५१००; फॅक्स: ०२२-२२०४९९४६; ईमेल: compliance@ramaphosphates.com; वेबसाईट: www.ramaphosphates.com: कॉर्पोरेट आयडेंटिफिकेशन क.: एल२४११०एमएच१९८४पीएलसी०३३९१७

३० जून २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

(रू. लाखांत)

	संपलेली तिमाही			संपलेले वर्ष	
तपशील	३०.०६.२०२४ ३٩.०३.२०२४		३०.०६.२०२३	३१.०३.२०२४	
	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	
कामकाजातून मिळणारे एकूण उत्पन्न (निव्वळ)	94,3८४.९३	१८,६७१.०२	9२,९४८.२५	६०,४१७.७३	
निव्वळ नफा / (तोटा) कालावधीसाठी (कर आधी, अपवादात्मक आणि/किंवा असाधारण वस्तू)	१६०.६८	(४९०.१०)	89.83	(४,१२१.०६)	
करपूर्वीच्या कालावधीसाठी निव्वळ नफा / (तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अतिरिक्त सामान्य वस्तूनंतर)	१६०.६८	(४९०.१०)	88.88	(४,१२१.०६)	
करानंतरच्या कालावधीसाठी निव्वळ नफा / (तोटा), अपवादात्मक आणि/किंवा अतिरिक्त सामान्य वस्तू	६७८.६३	(२३२.५२)	33.80	(३,१०६.७१)	
कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न या कालावधीसाठी नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करानंतर)	६८६.९२	७,४३४.९२	३२.१९	४,५५८.२९	
इक्विटी समभाग भांडवल	9,७६७.४३	৭,७६७.४३	৭,७६७.४३	9,७६७.४३	
राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंदात दाखवल्याप्रमाणे पुनर्मूल्यांकन राखीव वगळून)	२५,८४५.४८	२५,८४५.४८	२९,१३३.०६	२५,८४५.४८	
	(३०.०६.२०२४ रोजी)	(३१.०३.२०२४ रोजी)	(३०.०६.२०२३ रोजी)	(३१.०३.२०२४ रोजी)	
प्रत्येकी १०/- रुपये प्रति शेअर (असाधारण वस्त्ंपूर्वी) कमाई मुलभूत - रु.	3.८8	(9.39)	0.98	(१७.५६)	
ुर्वापूर्व = ए. सौम्यकृत	3.68	(9.39)	0.15	(90.48)	
प्रत्येकी १०/- रुपये प्रति शेअर (असाधारण वस्तुनंतर) कमाई					
मुलभूत – रु. सोम्यकृत – रु.	\$.८8 \$.८8	(9.39) (9.39)	o.98 o.98	(৭৩.५६) (৭৩.५६)	
	<u> </u>				

ठिकाण : मुंबई

१४ ऑगस्ट, २०२४

9) वरील परिणामांचे परीक्षण लेखापरीक्षण समितीने केले आहे आणि बोर्डाने १४ ऑगस्ट २०२४ रोजी झालेल्या त्यांच्या बोर्ड बैठकीत ते रेकॉर्डवर घेतले आहेत. वैधानिक लेखापरीक्षकाने ३० जून २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांच्या उताराचे मर्यादित पुनरावलोकन केले आहे.

कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १३३ अन्वये विहित केलेल्या कंपनी (भारतीय लेखा मानक) नियम, २०१५ (इंड एएस) आणि लागू असलेल्या मर्यादेपर्यंत इतर मान्यताप्राप्त लेखा पद्धती आणि धोरणांनुसार स्टेटमेंट तयार केले गेले आहे.

३) वित्त (क्रमांक २) विधेयक, २०२४ द्वारे प्रस्तावित केलेल्या बदलांच्या अनुषंगाने भांडवली नफ्याच्या कर आकारणीतील बदलांमुळे या तिमाहीत स्थगित कर उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली आहे. स्थगित करात केलेले समायोजन इंड एएस १२ च्या तरतुदींनुसार आहे.

४) कर, ज्यामध्ये स्थगित कराचा समावेश आहे, त्रैमासिक परिणामांवर आधारित आहे आणि फरक असल्यास, वार्षिक कर/विलंबित करासाठी शेवटच्या तिमाहीत समायोजित केला जाईल.

मागील तिमाही/कालावधीचे आकडे पुनर्गठित/पुनर्रचना केले गेले आहेत, जेथे त्यांची तुलना करणे आवश्यक आहे.

मंडळाच्या आदेशानुसार रामा फॉस्फेटस् लिमिटेडकरिता

एच. डी. रामसिंधानी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डीआयएन : ०००३५४१६

#ABANS®

अबन्स एन्टरप्रायझेस लिमिटेड

सीआयएन: L74120MH1985PLC035243 नोंदणीकृत कार्यालय: ३६,३७, ३८ए, ३ रा मजला, २२७, नरिमन भवन, बॅकबे रेक्लेमेशन, नरिमन पॉइंट. मंबई - ४०० ०२१.

दूर. क्र. : ०२२-६८३५ ४१०० । फॅक्स क्र. : ०२२-६१७९ ००१० वेबसाइट : compliance@abansenterprises.com ई-मेल : www.abansenterprises.com

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to verify the title of hat Mr. Nalin Omprakash Pahuja in respect

of flat No. 10, on the third floor, admeasuring 640 square feet, St. John's Apartment Operative Housing Society Ltd., Plot No.

part 3, situated at Village Marol, South Selsette in the registration District and Sub-district or Bombay City and Bombay

Suburban bearing Survey No. 149, Hissa No. 3 (part) CTS No.s. 1380 (part), 1381/1 to 1381/7 admeasuring 1241 sq. yds equivalent to 1037.62 sq. metres or thereabouts and levended as follows:

bounded as follows: that is to say on or

towards the NORTH by land bearing CTS No. 1382 and Road, on or towards the SOUTH by

Land bearing CTS No. 1369, on or towards the

EAST by land bearing CTS No. 1380 (part) and or towards WEST by land bearing CTS No. 1350, wewish to verify the title of Mr. Nalin

Omprakash Pahuia pursuant to the said flat

Any person/s having any right, title, interest, claim or demand against or, in respect of the

said Property, or any; part thereof by way of

sale, exchange, lease sub-lease, assignment, mortgage, charge, lien, inheritance, bequest, succession, gift, maintenance, easement, trust,

tenancy sub tenancy, leave and license

care-taker basis occupation possession arrangement settlement, Decree or Order of any Court of Law, contracts, agreements or

the address mentioned below.within 14 days

from the publication hereof, failing which such right, title, benefit, interest, claim and/or/

transfer shall be completed without any

reference to such claim or interest and the

same, if any, shall deemed to have been waived to all intents and purpose.

Sd/-

Date 15.08.2024 (Advocate High Court) Office: 004, Ganga CHS Ltd, Suchidham

Complex, Near Dindoshi Court, Malad (E),

PUBLIC NOTICE

Notice is hereby given on behalf of my Client Mr. Nalin Omprakash Pahuja, to the Public

that the documents related to flat No. 10. on

the third floor, admeasuring 640 square feet,

St. John's Apartment Co Operative Housing

Society Ltd., Plot No. 149, part 3, situated at

Village Marol, South Selsette in the registration

District and Sub-District or Bombay City and

Hissa No. 3 (part) CTS No.s. 1380 (part), 1381/1 to 1381/7 admeasuring 1241 sq. yds

equivalent to 1037.62 sq. metres or thereabouts

and bounded as follows: that is to say on or

lowards the NORTH by land bearing CTS

No. 1382 and Road, on or towards the SOUTH

y Land bearing CTS No. 1369, on or towards

the EAST by land bearing CTS No.1380 (part)

nd or towards WEST by land bearing CTS No.

1350 i.e (1) Registered Agreement for Sale

dated 7th August 1989 and (2) Share Certificate

No. 10 issued by St. John's Apartment Co

Operative Housing Society Ltd., have been

ost/misplaced and cannot be found. All

persons are hereby informed not to deal or

carry out any transaction with anyone on the

pasis of the said missing documents. If any

person/s who finds it, is requested to return

the same to me and / or my client at the below

nentioned address thereof within 15 days from

the date of publication of this notice

Office: 004, Ganga CHS Ltd, Suchidham

Complex, Near Dindoshi Court, Malad (E).

Date:15.08.2024

Yours truly,

Abhishek Walwaika

(Advocate, Bombay High Court)

Bombay Suburban bearing Survey No.

Yours Truly

Ahhishak Walwaika

nand, if any, shall be deemed to have been waived and/or abandoned and no such claim
will be deemed to exist and the sale and/or

erwise howsoever, are hereby required to make the same known, in writing; along with documentary evidence to the undersigned at

टपाली मतदानाची सूचना

याद्वारे सभासदांना कळविण्यात येते की कंपनी कायदा (''**कायदा'')** २०१३ चे कलम १०८, ११० (वेळोवेळी लाग् अन्य कोणत्याही वैधानिक सुधारणा वा पुनराधिनियम यांसमवेत), तसेच लाग् असलेल्या अन्य तरतुरी आणि नियम यांच्या अनुसार तसेच त्यासह वाचा कंपनीज (मॅनेजमेंट अँड ऍडिमिनिस्ट्रेशन) नियम २०९४, सुधारित केल्यानुसार ("फल्स") तसेच भारतीय प्रतिभृती व विनिमय मंडळ (सूची अनिवार्यता व विभोजन आवश्यकता) विनियमन, २०१५ ("**सेवी सूची विनियमन**"), सामान्य परिपत्रक क्रमांक १४/२०२० दिनांकीत ०८ एप्रिल २०२०, १७/२०२० दिनांकीत १३ एप्रिल २०२०, २०/२०२० दिनांकीत ०५ मे २०२०, २२/२०२० दिनांकीत १५ जून २०२०, ३३/२०२० दिनांकीत २८ सप्टेंबर २०२०, ३९/२०२० दिनांकीत ३१ डिसेंबर २०२०, सामान्य परिपत्रक क्रमांक १०/२०२१ दिनांकीत २३ जून २०२१, २०/ २०२१ दिनांकीत ०८ डिसेंबर २०२१, ०३/२०२२ दिनांकीत ०५ मे २०२२ व ११/२०२२, दिनांकित ०८ डिसेंबर, २०२२) सामान्य परिपत्रक क्रमांक ९/२०२३, दिनांकित २५ सप्टेंबर, २०२३ जी कॉपॉरेट व्यवहार मंत्रालय, भारत सरकार यांनी जारी केली आहेत **(''एमसीए परिपत्रके'')** आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळाचे परिपत्रक सेबी/एचओ/ सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९, दि. १२.०५.२०२० व सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/ सिआवआर/पी/२०२१/११, दि. १५.०१.२०२१, वेळांवेळी सुधारित ('सेबी परिपत्रकें'), तसेच सर्वसाधारण बैठकांच्या संदर्भात इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया यांनी जारी केले एस एस २ तसेच अन्य लागू असलेले कायदे, नियम आणि दिशानिर्देश (ज्यात वेळोवेळी करण्यात आलेल्या वैधानिक सुधारणा किंवा पुनराधिनियम यांचा समावेश आहे) यांच्या अनुसार अबांस एन्टरप्रायझेस लिमिटेड (''**कंपनी'')** यांच्या सभासदांची मान्यता खालील प्रमाणे नमूद केलेल्या प्रस्तावांसाठी दुरस्थ ई-मतदान प्रक्रियेच्या माध्यमातून **(''ई-मतदान'**') मागविण्यात येत आहे.

	प्रस्तावांचे विवरण	प्रकार	
۲.	कंपनी व तिच्या उपकंपन्यांद्वारे नमूद करावयाच्या सामग्री विषयक पार्टी व्यवहारांचे पुनरावलोकन, त्यांवर विचारविनिमय व मंजुरी देणे.	सामान्य प्रस्ताव	
٦.	कंपनीच्या विद्यमान समभागांचे उपविभाजन - विभाजनावर विचारविनिमय करणे व मंजुरी देणे.	सामान्य प्रस्ताव	
₹.	संस्थापन समयलेखामध्ये भांडवल रकान्यातील बदलास मंजुरी देणे.	सामान्य प्रस्ताव	

एमसीए परिपत्रकाच्या अनुसार कंपनी टपाली मतदान सूचना तसेच त्यासह एक्सप्लेनेटरी स्टेटमेंट आणि ई–मतदान सुचना **बुधवार, दि. १४.०८.२०२४** रोजी इलेक्ट्रॉनिक माध्यमातून कंपनीच्या अशा सभासदांना निर्गमित काण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे त्या सभासदांचे ई-मेल तपशील कंपनी/ डिपॉझिटरी पार्टीसिपंटस यांच्याकडे **शुक्रवार,** दि. ०९.०८.२०२४ ("कट ऑफ तारीख") रोजी नोंदणीकृत आहेत.

सदरील सूचना कंपनीचे संकेतस्थळ <u>www.abansenterprises.com</u> येथे तसेच बीएसई लिमिटेड (बीएसई) यांच्या संकेतस्थळाच्या विशिष्ट विभागात www.bseindia.com येथे आणि नॅशनलस्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (एनएसई) <u>www.nseindia.com</u> येथे जेथे कंपनीचे समभाग सूचिबद्ध आहेत तसेच नॅशनल सिक्यरिटी डिपॉझिटरी लिमिटेड (''एनएसडीएल'') यांचे संकेतस्थळ www.evoting.nsdl.com येथेही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

एमसीए परिपत्रकातील तरतुर्दीच्या अनुसार सभासद केवळ दूरस्थ ई-मतदान पद्धतीच्या माध्यमातून मतदानाचा हक बजावू शकतात. सामादांचे मताधिकार हे कट ऑफ तारीख रोजी संबंधित सामादांचे असलेल्य कंपनीच्या इकिटी समभागांच्या प्रमाणावर अवलंबून असतील. अशी व्यक्ती जी कट ऑफ तारीख रोजी कंपनीची समभागधारक नाही त्या व्यक्तीने ही टपाली मतदान सूचना केवळ माहितीसाठी आहे असे समजावे.

कंपनीने आपल्या सभासदांना दुरस्थ इ मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एनएसडीएलची सेवा घेतर्ल आहे. दूरस्थ इ मतदान कालावधीला शुक्रवार, दि. १६.०८.२०२४ रोजी स. ९.०० वा. (भा. प्र. वे.) प्रारंभ करण्यात येईल आणि ही प्रक्रिया शनिवार, दि. १४.०९.२०२४ रोजी सायं. ५.०० वा. (भा. प्र. वे.) संपुष्टात येईल. त्यानंतर दूरस्थ इ मतदान प्रारूप एनएसडीएल यांच्याकडून दूरस्थ मतदानासाठी बंद करण्यात येईल. ज्या सभासदांनी आपले इ मेल तपशील अद्ययावत करून घेतलेले नाहीत त्यांना आवाहन करण्यात येते की यांनी आपले इ मेल तपशील, त्यांच्याकडे समभाग इलेक्ट्रॉनिक स्वरूपात असतील तर डिपॉझिटरी यांच्याकडे

डिपॉझिटरी पार्टीसिपंटस यांच्या माध्यमातून आणि समभाग प्रत्यक्ष स्वरूपात असतील तर फॉर्म आयएसआर (कंपनीची वेबसाइट www.abansenterprises.com वर उपलब्ध) भरून स्वाक्षरीत करून आवश्यक दस्तावेजांसमवेत पूर्वा शेअरजिस्ट्री (इंडिया) प्रा. लि. यांना पत्ता युनिट क्रमांक ०९, शिव शक्ती इंडस्ट्रिअल इस्टेट, जे आर बोरींचा मार्ग, लोअर परळ (पूर्व), मुंबई ४०० ०११ या पत्त्यावर पाठवून नोंदणीकृत / अद्ययावत करून घ्यावेत.

ई-मतदान प्रक्रिया योग्य आणि पारदर्शक पद्धतीने व्हावी याची छाननी करण्यासाठी छाननी अधिकारी म्हणून कंपनीच्या संचालक मंडळाने सीएस रचना शानभाग, भागीदार - मे. डी.ए. कामत ॲन्ड कं. (एफसीएस : ८२२) / सीपी : ९२९७) यांची नियक्ती केली आहे.

, दूरस्थ ई–मतदान पद्धतीने मतदान करण्याच्या प्रक्रियेचा तपशील टपाली मतदानाच्या सूचनेत देण्यात आला आहे कोणत्याही स्वरूपाच्या शंका असल्यास आपण<u>www.evoting.nsdl.com</u> येथे डाउनलोड विभागात असलेले आणि समभागधारकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले इ मतदान यजर मॅन्यअल तसेच समभागधारकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले फ्रिकेन्टली आस्क्ड केश्चन्स यांचा संदर्भ घेऊ शकता. किंवा टोलफ्री क्रमांक १८०० १०२० ९९० / १८०० २२४ ४३० येथे संपर्क साधू शकता किंवा <u>evoting@nsdl.co.in</u> येथे विनंती पाठव शकता.

. इ-मतदान प्रक्रियेची संपूर्ण छाननी पूर्ण झाल्यानंतर सादर करतील आणि निकाल मंगळवार, दि. १७.०९.२०२४-रोजी वा तत्पूर्वी जाहीर करण्यात येतील आणि ते कंपनीचे कंपनीचे संकेतस्थळ <u>www.abansenterprises.</u> com येथे तसेच एनएसडीएल यांचे संकेतस्थळ https://www.nsdl.co.in येथे प्रकाशित करण्यात येतील आणि त्यांची माहिती स्टॉक एक्स्चेंज, डिपॉझिटरी, रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्स्फ र एजंट्स यांना सदरील तारखेल देण्यात येईल

इ. ई मतदानाच्या संदर्भात कोणत्याही शंका असल्यास समभागधारकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी श्रीमती दीपाली धुरी यांच्याशी पूर्वा शेअरजिस्ट्री (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड, युनिट क्रमांक ०९, शिव शक्ती इंडस्ट्रिअल इस्टेट, जे आर बोरीचा मार्ग, लोअर परळ (पर्व), मंबई ४०० ०११ या पत्त्यावर संपर्क तपशील : ई-मेल आयडी support@purvashare.com ; संपर्क क्रमांक ०२२ २३०१८२६१ / २३०१०७७१ येथे संपर्क साधावा मभागधारक श्री. सागर गुधाटे (अधिकारी) नॅशनल सिक्यरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड. ४ था मजला. ए विंग टेड वर्ल्ड, कमला मिल्स कंपाउंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मंबई ४०० ०१३, भारत संपर्क तपशील : <u>evoting@nsdl.com</u> संपर्क क्रमांक १८०० १०२० ९९०/ १८०० २२४ ४३० येथे संपर्क साध् शकतात

अबांस एन्टरपायदोस लिमिटेड यांच्या करिता सही/-महिती राथ

दिनांक : १४.०८.२०२४

कंपनी सचिव व अनपालन अधिकारी

CIN: L92130MH1997PLC107871

Regd. Office: 1, Silver Croft, Off TPS III, Junction of 16th & 33rd Road, Bandra West, Mumbai - 400050 Extract of the Standalone & Consolidated Unaudited Results for the Quarter ended 30th June 2024

Г								(Rupee	s in Lakhs
Г		01-04-2024	01-04-2023	01-01-2024	01-04-2023	01-04-2024	01-04-2023	01-01-2024	01-04-2023
Sr.	PARTICULARS	30-06-2024	30-06-2023	31-03-2024	31-03-2024	30-06-2024	30-06-2023	31-03-2024	31-03-2024
No		Unaudited	Unaudited		Unaudited	Unaudited	Unaudited		Unaudited
		Standalone	Standalone			Consolidated	Consolidated	Consolidated	Consolidated
1	Total Income from Operations	3.82	6.64	2.75	87.09	3.82	6.64	2.78	87.12
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(157.30)	(280.14)	(105.36)	(658.09)	(157,32)	(280.15)	(105.53)	(658.31)
3	Net Profit/(loss) for the period before tax (after exceptional and/or Extraordinary items)	(157.30)	(280.14)	(105.36)	(658.09)	(157.32)	(280.15)	(105.53)	(658.31)
4	Net Profit/(loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(157.30)	(280.14)	(197.02)	(749.76)	(157.32)	(280.15)	(197.19)	(749.98)
5	Total Comprehensive income for the year {Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)}		-	-	-		-	_	
6	Equity Share Capital (Face Value of Rs. 2/- per share)	1,148.73	1,148.73	1,148.73	1,148.73	1,148.73	1,148.73	1,148.73	1,148.73
7	Equity Share Capital (Face Value of Rs. 10/- per share)	-		-		29.54	29.54	29.54	29.54
8	Reserves (exclusing Revaluation Reserve)	(2,015.50)	(1,388.58)	(1,858.20)	(1,858.20)	(2,506.43)	(1,879.29)	(2,349.11)	(2,349.11)
9	Earnings per Share of Rs.2/- each (for continuing and discontinued operations)								
ı	1 Racio:				_				

) The above is extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and other disclosur requirements) Regulations,2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the www.nseindia.com and on the Company website www.cinevistaas.com

Prem Krishen Malhotra Whole Time Diretor

मॅरेथॉन नेक्स्टजन रियल्टी लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : मॅरेथॉन फ्युच्युरेक्स, ना. म. जोशी मार्ग, लोअर परेल (पश्चिम), मुंबई – ४०० ०१३ सीआयएन : L65990MH1978PLC020080

दूर. : ९१२२ ६१५८ ८४८४, फॅक्स : ९१२२ ६१५८ ८४१०, ई-मेल : cs@marathonnextgen.com, वेबसाइट : w दि. ३०.०६.२०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा सारांश

						(v. cirona	- इपाएस वगळता)	
	तपशील		स्थायी		एकत्रित			
		तिमाहीअखेर	वर्षअखेर	तिमाहीअखेर	तिमाहीअखेर	वर्षअखेर	तिमाहीअखेर	
अ. क्र.		३०.०६.२०२४	38.03.2028	३०.०६.२०२३	३०.०६.२०२४	39.03.2028	३०.०६.२०२३	
		अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित (पुन:नमूद)	अ-लेखापरीक्षित (पुन:नमूद)	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	
१	परिचालनातून एकूण महसूल	७,६०७.४६	३४,४८०.७३	९,००५.४९	१६,२२१.२२	७०,४६१.५०	२०,९७५.६८	
2	अन्य उत्पन	६३५.७१	१,९२५.९०	५११.५२	१,०८४.४८	४,१२२.४९	९७४.३३	
æ	कालावधीकरिता निव्वळ नफा/ (तोटा) (कर व अपवादात्मक बाबीपूर्व)	२,४९५.६३	१२,१३७.१०	३, २२१.७५	४,४०७.५१	१८,०१५.३९	४,५०८.५१	
X	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबीश्चात)	२,४९५.६३	१२,१३७.१०	३, २२१.७५	४,४०७.५१	१८,०१५.३९	४,५०८.५१	
ц	करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्म क बाबीपश्चात)	१,८४७.८९	८,९६४.२२	२,४३१.२७	३,२७३.९६	१३,३७२.४१	३,३७९.७७	
ξ	भागीदारी संस्थांतून नफ्याचा हिस्सा	५०५.८५	४,५९३.१३	१,०८७.६१	५०५.८५	३,५०५.५१	९२७.९०	
b	कालावधीकरिता एकूण सर्वसम ावेशक उत्पन्न (कालावधीकरिता (करपश्चात) नफा/(तोटा) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) यांचा समावेश)	२,३५३.४४	१३,५५६.१५	३,५१६.२८	३,७७९.३९	१६,८७८.५१	४,३०३.३७	
۷	समभाग भांडवल	२,५६०.४१	२,५५८.५६	२,३१८.५६	२,५६०.४१	२,५५८.५६	२,३१८.५६	
٩	उत्पन्न प्रति शेअर (प्रत्येकी रु. ५/-) (अखंडित व खंडित परिचालनाकरिता)							
	अ) मूलभूत	४.६०	२८.०५	७.५९	७.२२	\$8.8\$	9.88	
	ब) सौम्यीकृत	४.५९	२६.४७	७.१८	७.२१	३२.५०	८.६२	

१. वरील निष्कर्षांचे लेखापरीक्षण समितीद्वारे पुनरावलोकन करण्यात आले होते व संचालक मंडळाद्वारे त्यांच्या दि. १४.०८.२०२४ रोजी आयोजित सभेत त्यांना मंज्री देण्यात

वरील विवरण हे सेबी (सची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे दाखल करण्यात आलेल्या तिमाही वित्तीय निष्कर्षांच्या विस्तृत प्रारूपाचा सारांश आहे. तिमाही वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंज वेबसाइट www.bseindia.com, www.nseindia.com व व कंपनीची वेबसाइट >www.marathonnextgen.com वर उपलब्ध आहे.

चेतन आर. शाह अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालव (डीआयएन : ००१३५२९६

ठिकाण : मुंबई

दिनांक : १४.०८.२०२४